

महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यात शासनाने कायम विनाअनुदान तत्वावर चालणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांचे ऑनलाईन मुल्यांकन प्रक्रियांचे प्रलंबित प्रस्ताव

(१) ५६८१ (०९-०४-२०१५). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शासनाने कायम विनाअनुदान तत्वावर चालणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग तुकड्यांचे ऑनलाईन मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण करून सदर प्रस्ताव कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ) चोपडा (जि.जळगाव) यांनी संबंधित विभागाकडे दिनांक ३१ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास पाठविण्यात आला असून त्यास अद्याप मंजूरी देण्यात आली नसल्याने माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास आढळून आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावास तातडीने मंजूरी मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२६-०९-२०१६) : (१) व (२) कनिष्ठ महाविद्यालयांचे मुल्यांकनाचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भाषित नाही.

राज्यात पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तके देण्याच्या योजनेतील पुस्तके प्राप्त न झाल्याबाबत

(२) १६९४१ (०६-०८-२०१५). श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.शिवाजीराव नाईक (शिराळा), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तके देण्याची योजना असली तरी विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र अद्यापही पुस्तके देण्यात आली नसल्याने लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील विना अनुदानित शाळांना कोणतीच सुविधा नसल्याने सदरहू पुस्तकांबद्दल पालकांमध्ये नाराजी असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) सदरहू पाठ्यपुस्तके अभ्यासक्रम बदलेपर्यंत नव्याने छापून न घेता तीच पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडून शाळांनी जमा करून पुढील वर्षी त्याच वर्गात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याबाबतच्या धोरणानुसार शासनाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार असून कागद बनविण्यासाठी होणारी वृक्षतोड थांबवून पर्यायाने पर्यावरणाचेही संवर्धन होणार असल्याने ही बाब शासनाच्या विचाराधिनी आहे हे ही खरे आहे काय,
- (३) पहिली ते आठवीच्या सुमारे १ कोटी २५ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके देण्याच्या योजनेसाठी पाठ्यपुस्तके भांडारातून प्रत्यक्ष शाळेत पुस्तके पोहोचविण्याच्या कामासाठी वाहतूकदार दिनांक १० मे, २०१५ पर्यंत निश्चित झालेले नाहीत व सदर कामाची नाशिक जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांची सुमारे १० लाख रुपयांची देयके अद्यापपर्यंत शिक्षकांना देण्यात आलेली नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच याबाबतीत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२६-०८-२०१६) : (१) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विना अनुदानित शाळांना सदर योजना लागू नाही.

(२) सर्व शिक्षा अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

(३) अंशतः खरे आहे.

दि. ११/५/२०१५ च्या पत्रान्वये निविदा प्रक्रियाद्वारे निश्चित केलेल्या वाहतूकदारास कार्यादेश देण्यास शासनाने मान्यता दिली होती. सदर वाहतूकदाराने विहित मुदतीत पाठ्यपुस्तकांची वाहतूक केली आहे. नाशिक जिल्ह्यातील तालुकास्तरावरून शाळास्तरावर वाहतूकीची व इतर बाबींची सन २०१४-१५ पासूनची काही देयके प्रलंबित आहेत.

(४) प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद नाशिक यांना देण्यात आले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शिक्षण हक्क कायदानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या

सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हमी बंधनकारक असल्याबाबत

(३) १८९०१ (१६-०८-२०१५). श्री.संजय कदम (दापोली), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा),

डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शिक्षण हक्क कायदा २०१० नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना इयत्ता पहिली ते इयत्ता ८ वी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे व मोफत करून शिक्षणाची हमी बंधनकारक करण्यात आली असतानाही चेंबूरच्या अयोध्यानगर मनपा शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने ६५ विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत नाईलाजाने प्रवेश घ्यावा लागला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारा निधी कल्याण (ता.जि.ठाणे) येथील अनेक शाळांना मिळालेला नसल्याने अनेक शाळाचालक पालकांकडून शिक्षणाचे पैसे घेत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गत पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही मुंबई महापालिकेच्या ११०० शाळांमध्ये ८ वी पर्यंतचे वर्ग सुरु करणे शक्य झालेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी केली आहे काय व त्या पाहणीचे निकर्ष काय आहेत,
- (५) राज्यात सर्व शिक्षा अभियान व शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कारवाई वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (३१-०८-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) बृहन्मुंबई महापालिकेच्या ९२३ उच्च प्राथमिक शाळांपैकी ३१२ शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. उर्वरित शाळांमध्ये वर्ग खोलीची उपलब्धता, विद्यार्थी पटसंख्या, भौतिक सोयीसुविधांची उपलब्धता इत्यादी बाबी तपासून आठवीचे वर्ग जोडण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भावत नाही.

(५) सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, विद्यार्थीनींना उपस्थिती भत्ता, शिक्षकांना प्रशिक्षण इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत असून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेत इयत्ता आठवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करण्यात येत आहे.

राज्यात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अपंगत्वाची तपासणी आणि मूल्यमापन

करण्याचा आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत

(४) २५४९५ (३१-०७-२०१५). श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.जगदीश

मुळीक (वडगाव शरी) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अपंगत्वाचे मूल्यमापन व तपासणीकरीता पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांना एक रात्र रांगेत काढावी लागत असून अपंगत्वामुळे बारा-बारा तास बसता न येणे, अपंगांसाठी पिण्याचे पाणी आणि विशेष स्वच्छतागृहांची सोय नसल्यामुळे अपंग व्यक्तींची गैरसोय होत असल्याची बाब माहे मे, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार अपंगत्व प्रमाणपत्रासाठी उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी अपंगत्वाची तपासणी आणि मूल्यमापन करण्याचा आदेश देण्यात आला असूनही तालुका पातळीवर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१४-१०-२०१६) :(१) नाही.

(२) होय.

(३) राज्यात २५ लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या १५ जिल्ह्यात १ केंद्र व २५ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात प्रत्येकी २ केंद्रे उभारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जळगाव जामोद (जि.बुलढाणा) येथील शिक्षण विस्तार अधिकारी
यांच्यावर दाखल केलेल्या आरोपाबाबत**

(५) २८२०८ (१५-१०-२०१५). श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगाव जामोद (जि.बुलढाणा) येथील ग्रामीण विकास यंत्रणेतील कार्यरत असणाऱ्या श्री.दि.रा.देशमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर सन १९९६ पासून दैनंदिनी कामातील अनियमितता आणि त्यादृष्टीने माहे जानेवारी, २०१५ ते मार्च, २०१५ मध्ये एकंदरीत कामकाजाबाबत दाखल केलेल्या आरोपा संबंधीची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा तसेच मा.मुख्यमंत्री व मा.ग्रामविकास, शालेय शिक्षण, सामान्य प्रशासन मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबतचे आदेश संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (बुलढाणा) अधिकाऱ्यांना देऊनही अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून प्रश्न भाग (१) व (२) च्या केलेल्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे त्यानुसार संबंधितांना कोणती प्रशासकीय वा दंडात्मक कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२३-०९-२०१६) : (१) होय. मात्र सदर तक्रारी २०१३ पासूनच्या आहेत.

(२), (३) व (४) श्री.दिलीप रामकृष्ण देशमुख, केंद्र प्रमुख तथा प्रभारी विस्तार अधिकारी शिक्षण पिंपळगांव काळे, पंचायत समिती .जळगाव जामोद यांचेविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघ यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी,पंचायत समिती,जळगाव जामोद यांच्या प्राथमिक चौकशी अवाल सादर केला आहे. प्राथमिक चौकशी अहवालात फौजदारी कारवाईचा उल्लेख नाही. तथापि चौकशी अहवालाच्या अनुषंगाने श्री. दि.रा.देशमुख यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या दिनांक ३.१.२०१४ च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते.

श्री.दि.रा. देशमुख यांचेवर मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या दिनांक १२/६/२०१४च्या जापानान्वये दोषारोपपत्र बजावण्यात आले असून चौकशीची कार्यवाही चालू आहे.

तदनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या दिनांक १५/१/२०१५ च्या आदेशान्वये विभागीय चौकशीच्या अधीन राहून त्यांना सेवेत पुनःस्थापना करण्यात आले आहे.

धुळे जिल्हा रुग्णालयातील दुरावस्थेबाबत

(६) २९२६१ (२१-०१-२०१६). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्हा रुग्णालयात गैरसोय असून पुरेसे औषधी आवश्यक त्या लस उपलब्ध नसणे, एमआरआय व सिटीस्कॅन मशीन बंद असणे, इत्यादी समस्या असून या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था सुधारण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) अदयाप याबाबत उपाययोजना करण्यात आली नसल्यास त्यामागील विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-१०-२०१६) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाकरीता निधीची तरतूद करण्याबाबत

(७) ३२६८९ (२०-०१-२०१६). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाकरीता फक्त १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील या विभागाच्या अखत्यारितील एकूण १४ वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाविद्यालयांची संख्या व सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न विचारात घेता संशोधनासाठी करण्यात आलेली १५ लाख रुपयांची तरतूद अंत्यंत नगण्य आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दिवसेंदिवस वाढत जाणारे आरोग्याचे प्रश्न, नवनवीन निर्माण होत असलेले आव्हानात्मक रोग यावर संशोधन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी शासनाकडे भरीव निधीची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-१०-२०१६) : (१) नाही.

(२), (३), (४), व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूरातील सीपीआर रुग्णलयामध्ये प्रचंड गैरसोयी असून आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत

(८) ३४२०४ (२०-०१-२०१६). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूरातील सीपीआर रुग्णलयामध्ये प्रचंड गैरसोयी असून आरोग्य सेवा मिळत नसल्याने उक्त वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आरोग्य विभागाकडे सीपीआरचे व्यवस्थापन यावे याकरिता सर्व लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव देण्याची सूचना मा.आरोग्य मंत्र्यांनी माहे ऑगस्ट, २०१५ च्या सुमारास दिली आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रस्ताव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दिला आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) : (१) होय.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर शहरातील इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मेयो येथे
सुलभ शौचालय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय**

(९) ३६३२८ (२२-१२-२०१५). श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर शहरातील इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मेयो येथे सुलभ शौचालय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय होत असल्याबाबतची बाब माहे ऑक्टोबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रुग्णालयात विदर्भासह, छत्तीसगढ, मध्यप्रदेश येथील रुग्ण उपचाराकरीता येत असून त्यांच्या नातेवाईकांकरीता रुग्णालयात सुलभ शौचालय नसल्यामुळे वार्डातील शौचालयाचा वापर करीत असल्यामुळे रुग्णांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सध्या रुग्णालयाच्या विस्ताराची कामे जलद गतीने सुरु असून नवीन इमारत बनवून तयार आहेत परंतु अद्यापपर्यंत तेथे सुलभ शौचालयाकरीता जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-१०-२०१६) : (१) अशा आशयाच्या तक्रारी संस्थेच्या अधिष्ठात्यांना प्राप्त झाल्या आहेत.

(२), (३) व (४) नाही.

नव्याने उभारण्यात आलेल्या २५० खाटंच्या रुग्णालयामध्ये प्रत्येक मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुविधाकेंद्र स्थापन करण्याकरीता सुलभ इंटरनॅशनल सर्विस ऑर्गनायझेशन यांना जागा देण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून त्याची तपासणी करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांच्या युडायस
प्रणालीमार्फत संकलित केलेल्या माहितीची वैधता तपासण्यासाठी
राज्यस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याबाबत

(१०) ४१०६६ (२५-०५-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांची २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षाची माहिती यु-डायस प्रणाली मार्फत संकलित केलेल्या माहितीची वैधता तपासण्यासाठी राज्यस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करून राज्यभर दिनांक १६ जानेवारी, २०१६ पासून तपासणी सुरु करणार असल्याचे माहे जानेवारी २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तपासणी कोणत्या मुद्द्याच्या आधारे करण्यात येणार आहे, तसेच, राज्यातील सर्व शाळांची तपासणी केंव्हा पर्यंत पूर्ण होणार आहे व तपासणीनुसार शाळांची श्रेणी ठरवणार येणार आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार शाळांना ज्यादा सोयीसुविधा पुरविण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत,

(४) नसल्यास, त्याची काय कारणे आहेत ?

श्री. विनोद तावडे (२६-०८-२०१६) : (१) दिनांक ४ ते १६ जानेवारी २०१६ या कालावधीत UDISE प्रपत्र तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.

(२) सदर तपासणी मध्ये जिल्हा स्तरावर बैठका घेऊन यु-डायस अहवाल व DATA Entry सद्यस्थिती, जिल्हा खर्च व अखर्चित अग्रिम, प्रलंबित अग्रिम लेखा आक्षेप, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयशाळेच्या भौतिक सुविधांबाबत समायोजनाबाबत आढावा घेण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. सदर तपासणीनुसार शाळांना कोणतीही श्रेणी देण्यात आलेली नाही.

(३) व (४) शासकीय शाळांना, सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, लायब्ररी, शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान, शिक्षक अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक पायाभूत चाचणी परिक्षेच्या प्रश्न पत्रिका
मिळाल्या नसल्याने शकडो विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहिल्याबाबत

(११) ४१३०१ (२५-०५-२०१६). श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगती मूल्यमापनाकरिता प्रगत शैक्षणिक पायाभूत चाचणी परिक्षा दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ रोजी घेणे बंधनकारक असतांना नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दिनांक २९ सप्टेंबर, २०१५ रोजी ही परिक्षा घेण्यात आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या परिक्षेच्या प्रश्न पत्रिका मिळाल्या नसल्याने शेकडो विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळले, तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) नाही.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत इयत्ता २ री ते ८ वी भाषा व गणित या दोन विषयांच्या पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक १४ ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत होईल असे नियोजित करण्यात आले होते. या कालावधीत शाळांनी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी, कोणत्याही वर्गाची भाषा अथवा गणित विषयाची चाचणी घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली होती. एकाच दिवशी सर्व शाळांची चाचणी घेणे अपेक्षित नव्हते.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही
- (४) प्रश्न उद्भवत नाही

राज्यातील अप्रगत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविण्यात येत असल्याबाबत

(१२) ४५२१५ (१६-०५-२०१६). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अप्रगत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनमार्फत "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" हा उपक्रम राबविण्यात येत आहे, या उपक्रमांतर्गत ऑक्टोबर, २०१५ मध्ये इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली, या चाचणीत विदर्भातील विद्यार्थ्यांना "सी ग्रेड" मिळाल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने विदर्भातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) : (१) हे खरे नाही

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" हा उपक्रम गुणवत्ता वाढीकरिता असून मुलांच्या अध्ययन क्षमता वाढविणे हे याचे उद्दिष्ट आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाचा मनोरुग्ण विभाग बंद असल्याबाबत

(१३) ४८९४३ (११-०५-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबादमधील घाटी रुग्णालयाच्या मकई गेट शेजारील इमारतीमधील मनोरुग्ण विभाग गेल्या १ वर्षापासून बंद आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मनोरुग्ण विभाग बंद होण्याचे कारणे काय आहे

(३) असल्यास, उक्त विभाग पुन्हा सुरु करण्याबाबतची कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-१०-२०१६) :(१), (२) व (३) नाही. तथापि, मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वार्डच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने रुग्णांच्या औषधोपचाराची व्यवस्था औषधवेद्यशास्त्र विभागाच्या आंतररुग्ण कक्षात करण्यात आली आहे. सदर वॉर्डचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असून ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती विभागीय क्रीडा संकुलासाठी सिंथेटिक ट्रॅक्स निर्माण करण्याकरिता निधीची तरतूद करण्याबाबत

(१४) ४९०५० (०६-०५-२०१६). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक्स निर्माण करण्याच्या प्रस्तावास शासनाच्या क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याकरीता निधीची तरतूद करण्यात आली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२३-०९-२०१६) :(१) होय, हे खरे आहे, विभागीय क्रीडा संकुल, अमरावती या क्रीडा संकुलाच्या रु. २४.०० कोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून त्यामध्ये ४०० मी. सिंथेटिक ट्रॅकचा समावेश आहे.

(२) सदर संकुल बांधकामासाठी एकुण रु. २४.०० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापि, सदर संकुलाचे बांधकाम सुरु असताना बाबनिहाय व प्राप्त अनुदानाचा विचार करता

दि. ०९.०४.२०१० रोजी झालेल्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीमध्ये ४०० मी. मड ट्रॅक निर्माण करण्याचा निर्णय होऊन त्याबाबतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार ४०० मी. सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्याच्या दृष्टीने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या दि. १७.१०.२०१२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सिंथेटिक ट्रॅकच्या देखभाल दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जी.एस.डी.ए.) विभागाच्या सर्व्हेनुसार विभागीय क्रीडा संकुलाच्या जागेमध्ये पाण्याचा मुबलक साठा नसल्याच्या अहवानानुसार तूर्त सिंथेटिक ट्रॅक कार्यान्वीत करू नये असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

स्कूल बस मधून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा काढण्याबाबत

(१५) ४९५९१ (२५-०५-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्कूल बस मधून शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन या मुलांचा विमा काढण्यात यावा, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शालेय परिवहन समित्यांच अस्तित्वात नसल्याने विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच विमा संरक्षणाच्या माध्यमातून अद्याप एकाही विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संबंधी दृष्टीकोनातून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही. शासन निर्णय दि.११/७/२०११ अन्वये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आर्यान्वीत करण्यात आली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यस्तरीय खेळांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळणेबाबत

(१६) ४९७९२ (०६-०५-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य स्तरावरून होणा-या विविध खेळांत ग्रामीण भागातील खेळाडूंची गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नसल्याने ग्रामीण भागावर अन्याय होत असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.स. २२९ (१२)

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-०८-२०१६) :(१) नाही.

दरवर्षी तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तरापर्यंत शासनामार्फत शालेय क्रीडा स्पर्धा,राष्ट्रीय ग्रामीण क्रीडा स्पर्धा तसेच महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडूंना सहभागी होण्यासाठी संधी दिली जाते.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**इंदिरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) नागपूर येथे
औषधांचा व सर्जिकल साहित्यांचा तुटवडा असल्याबाबत**

(१७) ५०९३८ (०३-०५-२०१६). श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इंदिरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) नागपूर येथे औषधांचा व सर्जिकल साहित्यांचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिनांक ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, औषध व सर्जिकल साहित्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देणार आहे काय, असल्यास केव्हा,
(३) याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-१०-२०१६) :(१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

नक्षलग्रस्त/आदिवासी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती देण्याबाबत

(१८) ५१४७९ (२२-०५-२०१६). डॉ.देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिनांक १४ ऑगस्ट, २००८ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त/आदिवासी भागात काम करणाऱ्या मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व सैनिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती देण्याबाबतचे आदेश पारित झालेले आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाच्या सदर निर्णयामध्ये संबंधित कर्मचारी नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच अनुदेय राहिल व यासाठी कमाल वर्ष मर्यादा ६ वर्ष इतकी असेल असे व त्यानंतर त्यांची बदली कुठल्याही परिस्थितीत या क्षेत्राबाहेर करण्यात यावी असे नमूद केलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ज्या खाजगी संस्थांची केवळ एकाच जिल्ह्यात वा नक्षलग्रस्त वा आदिवासी क्षेत्रात शाळा आहेत अशा शाळेतील कर्मचाऱ्यांना नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत एकस्तर पदोन्नतीसाठी पात्र असणार नाहीत अशी अन्यायकारक अट घालण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास अशा प्रकारची अन्यायकारक अट दूर करण्यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी शासन स्तरावर वारंवार निवेदने दिलेली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास याबाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. विनोद तावडे (०४-१०-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) हे खरे आहे.

(५) नक्षलग्रस्त / अदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या फक्त बदलीपात्र शिक्षकांना ६ वर्षेपर्यंत एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.

बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत

(१९) ५२६८१ (१२-०५-२०१६). श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड जिल्ह्यातील आठशे ते नऊशे प्राथमिक शिक्षक गत दोन वर्षांपासून विना वेतन काम करीत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्राथमिक शिक्षक नव्याने मंजूर झालेल्या बृहत आराखड्यातील शाळेवर कार्यरत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच वेतन मिळत नसल्याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, शासनाने बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे थकित वेतन देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-१०-२०१६) :(१) एकूण ७९३ शिक्षकांचे वेतन थकीत आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

- (४) शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नागरीकांना सुपर स्पेशलिटी दर्जाचे उपचार मिळणेसाठी तीन वैद्यकीय महाविद्यालये खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वातून उभारण्याचा शासनाने घेतलेला निर्णय

(२०) ५३८२५ (२२-०८-२०१६). श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नागरीकांना सुपर स्पेशलिटी दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी मुंबईसह अन्य जिल्ह्यात तीन वैद्यकीय महाविद्यालये खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वातून उभारण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान घेतल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही वैद्यकीय महाविद्यालये कोणकोणत्या शहराच्या तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे,

(३) असल्यास, त्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे, व किती खाजगी संस्थानी सहभाग घेण्याचा निर्णय शासनाला कळविला आहे,

(४) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१९-०९-२०१६) : (१) नाही, अद्याप धोरण निश्चित झालेले नाही.

(२), (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठात अधिक इलेक्ट्रिशियन्सची भरती करण्याबाबत

(२१) ५४०६४ (२२-०८-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठात असलेल्या ५८ विभाग व ५० हून अधिक इमारतींमागे फक्त ४ इलेक्ट्रिशियन्स असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच, ३० वर्षे जुने असलेल्या लाईट फिटिंगचे ऑडिटअदयापर्यंत झाले नसल्याने संपूर्ण मुंबई विद्यापीठाची इलेक्ट्रिक सुरक्षितता धोक्यात आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रत्येक इमारतीमागे एक इलेक्ट्रिशियन आवश्यक असून, काही शासन निदेशांमुळेकर्मचारी भरती बंद आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, मुंबई विद्यापीठातील १५८ वर्षांचे रेकॉर्ड, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिशियनची भरती करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) :(१) हे अंशतःखरे आहे.

- (२) हे अंशतः खरे आहे.
- (३) हे अंशतः खरे आहे.
- (४) कामाची निकड व आवश्यकता पहाता विद्यापीठामध्ये १ अनुभवी व जाणकार सेवानिवृत्त वीजतंत्री तसेच हंगामी स्वरूपात २ वीजतंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- (५) प्रश्न उद्भावत नाही.

मुंबईतील चर्नीरोड येथील बालभवनच्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाबाबत

- (२२) ५४१४५ (२२-०८-२०१६). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील चर्नीरोड येथील बालभवनच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर नव्या इमारतीच्या प्रस्तावास मंजूरी देण्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) इमारतीच्या उंचीच्या अनुषंगाने हेरिटैज समितीचा अहवाल अप्राप्त आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने मुल्यांकनास प्राध्यापक टाळाटाळ करत असल्याबाबत

- (२३) ५४२३१ (२२-०८-२०१६). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने मुल्यांकन करण्यास टाळाटाळकरीत असलेल्या ३०० प्राध्यापकांवर नोटीस बजावली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मुल्यांकनाचे गांभीर्य न ओळखता असमाधानकारक कारणे सांगितलेल्या प्राध्यापकांची प्रकरणे शिस्तपालन कृतीसमितीकडे (डीएसी) पाठविण्यात येवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासने सुचविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी केली आहे काय व तदनुसार शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे. २६३ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटिस बजविण्यात आलेली आहे.

- (२) होय.
- (३) कारणे दाखवा नोटीसची उत्तरे प्राप्त झाल्यावर त्या उत्तरांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

आफ्रीकेत बेट असलेल्या सेशल्सची बोगस एमडीडीएड, एमएस डीएड पदवी खिरापतीसारखे दान करणाने पुण्याचे डॉ. संग्राम केशव जाधव यांची तीन वर्षासाठी व्यावसायिक नोंदणी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत

(२४) ५४४८५ (२२-०८-२०१६). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आफ्रीकेत बेट असलेल्या सेशल्सची बोगस एमडीडीएड, एमएस डीएड पदवी खिरापतीसारखे वाटणारे पुण्याचे डॉ. संग्राम केशव जाधव यांची तीन वर्षासाठी व्यावसायिक नोंदणी रद्द करण्याचा निर्णय माहे मे २०१६ च्या सुमारास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेतला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच या प्रकरणाशी निगडित पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलाचा परवाना रद्द करण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सेशल्सची बोगस पदवी घेतलेल्या डॉक्टरांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे तसेच, या प्रकरणाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. गिरीष महाजन (१८-१०-२०१६) :(१) होय.

- (२) नाही.
- (३) होय,परिषदेने संबंधित वैद्यकीय व्यवसायीकांना लेखी ताकीद दिली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २०११-१२ मध्ये मुर्लीच्या वसतीगृहाच्या
बांधकाम योजना फक्त कागदोपत्री बंद असल्याबाबत**

(२५) ५४८८८ (२२-०८-२०१६). श्री.संजय पोटनीस (कलिना) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत सन २०११-१२ मध्ये मुर्लीच्या वसतीगृहाची बांधकाम योजना आखण्यात आली होती. सदरहू योजना केवळ जालना जिल्ह्यात कार्यान्वित असून इतर ठिकाणी ही योजना बंद असून फक्त कागदोपत्री असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त योजना ही राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या दहा मागास जिल्ह्यांमधील ४३ गटांसाठी आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या योजनेकरिता शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध असून देखील बांधकामासाठी वाढलेला खर्च आणि केंद्राचा निधी अपुरा पडत असल्याने ही योजना बंद अवरथेत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या योजनेकरिता किती निधीची तरतूद करण्यात आली होती,
- (५) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुसार सदर योजना सर्वत्र राबविण्याकरिता तात्काळ भरीव निधीची तरतूद करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) नाही.

जालना जिल्हा वगळता ९ जिल्ह्यातील ३६ गटांपैकी नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार व नवापूर, नाशिक जिल्ह्यातील सुरगणा व त्रंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील मोखाडा व डहाणू या ६ गटामध्ये अद्याप वसतीगृह इमारत बांधकामाकरिता शासकीय जागा उपलब्ध झालेली नाही. इतर जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या ३० गटामध्ये बांधकामासाठी ई-निविदा द्वारे सन २०१६-१७ मध्ये कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(२) होय.

(३) होय.

बांधकामाकरिता जागा उपलब्ध करणे या करिता बराच कालावधी लागल्यामुळे व अद्यापही काही ठिकाणी जागा उपलब्ध करणेची कार्यवाही सुरु आहे.

बांधकामे सन २००९-१० दरसुचीनुसार मंजूर झालेली असल्यामुळे अंदाजपत्रकात मोठी तफावत झाली त्यामुळे सदर बांधकामे सुरु करणे जिकरीचे झाले होते. परंतु सुधारीत अंदाजपत्रकास केंद्रशासनाने चालु वर्षात मंजुरी प्रदान केली आहे.

(४) मुर्लीच्या वसतीगृह बांधकामाकरिता केंद्र शासनाने एकूण रुपये ५२.५२ कोटी निधी मंजूर केला होता.

(५) एकूण ४३ गटांपैकी केवळ जालना जिल्ह्यातील जागा उपलब्ध असलेल्या ७ गटांमधील बांधकामे सन २०१४-१५ मध्ये अंदाजपत्रकातील मोठ्या तफावतीमुळे सुरु करता आली नाहीत.

त्यामुळे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाकडे सुधारीत किंमतीचा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करण्यात आला होता.

या अनुषंगाने केंद्र शासनाने सुरु न झालेल्या ३६ गटातील बांधकामांना सुधारीत अंदाजपत्रकानुसार रु.९१.४४ कोटी निधी सन २०१६-१७ मध्ये मंजूर केला आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे, नगर, नाशिक विभागात रितसर रोस्टर पडताळणी न केल्याने अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्राचार्यांसह प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १ हजार ५८३ पदे रिक्त असल्याबाबत

(२६) ५५३२२ (२२-०८-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे, नगर, नाशिक विभागात रितसर रोस्टर पडताळणी न केल्याने अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये प्राचार्यांसह प्राध्यापक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १ हजार ५८३ पदे रिक्त असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आले आहे,

(२) असल्यास, शासनाने आढावा घेऊन सदर रिक्तपदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

(२) अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय व शिक्षकेतर पदांचा आढावा मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असून त्यास अद्याप वित्त विभागाची मंजूरी प्राप्त झालेली नाही. वित्त विभागाची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनेक विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक शोषण होत असल्या

(२७) ५५६५७ (२२-०८-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष

टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनेक विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याची बाब माहे मे, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या कर्मचाऱ्यांचे वेतन कागदोपत्री पूर्ण दिले आहे असे दाखवून वेतनातून दरमहा ठराविक रक्कम संस्थेमार्फत कापून घेण्याचे प्रकार घडत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, वेतनाबाबतच्या या अनुचित प्रथा बंद करण्याचे आदेश संचालक यांनी दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-१०-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) प्रश्नाधीन प्रकरणी शिक्षक व शिक्षकीय कर्मचारी संघटना यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारी/निवेदनांमध्ये राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कागदोपत्री पूर्ण वेतन अदा केले आहे असे दाखवून वेतनामधून दरमहा ठराविक रक्कम बळजबरीने कापून घेत असल्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
- (३), (४) व (५) प्रश्नाधीन प्रकरणी राज्यातील सर्व विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माण इ. पदविका तंत्रनिकेतन संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रास्ट्रीकृत बँकेमार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये तसेच संबंधित संस्थांतील कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये वेतनाबाबत व्यवहार करताना Withdrawal slip न वापरता ATM / Check book यांचा वापर करून खात्यातून रक्कम काढण्याबाबत संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे.

अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न शासन अनुदानित खासगी महाविद्यालयातील विविध प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत

(२८) ५५६८२ (२२-०८-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न शासन अनुदानित खासगी महाविद्यालयातील विविध प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्या व तक्रारी घेऊन उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सेवापुस्तिका गहाळ असणे, सेवा प्रकरणे हरवणे, सेवा निवृत्ती प्रकरणे निकाली न काढणे इ. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित दीड हजारावर प्रकरणे व प्रस्ताव सहसंचालकाच्या कार्यालयात धूळखात पडून आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर तक्रारी, प्रकरणे, प्रस्ताव यांचा त्वरीत निपटारा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत संचालनालय स्तरावरून दरमहा आढावा व सहसंचालनालय स्तरावरून दैनिक आढावा घेण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**सोलापूर येथे आरटीई अंतर्गत नोंदणी न केलेल्या संबंधित इंग्रजी
माध्यमांच्या शाळांची मान्यता काढून घेण्याबाबत**

(२९) ५६१२८ (२२-०८-२०१६). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर येथे राज्य शासनाच्या राईट टू एज्युकेशन (आरटीई) अंतर्गत आर्थिक दुर्बल मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाचा आदेश असतानाही १५ टक्के आरक्षण देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी न करणाऱ्या २३ इंग्रजी माध्यमिक शाळांना जिल्हा परिषद प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी यांनी नोटिसा पाठविल्या असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात आरटीई अंतर्गत नोंदणी न केलेल्या संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मान्यता काढून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) : (१) व (२) सोलापूर जिल्हयातील ५ तालुक्यातील २३ शाळांनी १८ एप्रिल, २०१६ पर्यंत नोंदणी केली नव्हती. परंतु सदर शाळांना नोटीसा बजाविल्यानंतर शाळांनी एप्रिल २०१६ अखेर ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली आहे.

(३) प्रश्न उद्भावत नाही.

राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या १० मागास जिल्ह्यामध्ये ४३ गटांसाठी राष्ट्रीय
माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत वसतीगृह योजना आखण्याबाबत

(३०) ५६२५० (२२-०८-२०१६). श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०११-२०१२ मध्ये राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या १० मागास जिल्ह्यामध्ये ४३ गटांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत वसतीगृह योजना आखण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जालना जिल्ह्याचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यामध्ये ही योजना बंद असल्याचे दिनांक २५ एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, इतर ९ जिल्ह्यामध्ये शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध असून देखील ही योजना सुरु करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२२-१०-०२०१) :(१) होय.

(२) व (३) जालना जिल्हा वगळता ९ जिल्ह्यातील ३६ गटांपैकी नंदूरबार जिल्ह्यातील नदूरबार व नवापूर,नाशिक जिल्ह्यातील सुरगणा व त्र्यंबकेश्वर आणि पालघर जिल्ह्यातील मोखाडा व डहाणू य ६ गटांमध्ये अद्याप वसतीगृह इमारत बांधकामाकरिता शासकीय जागा उपलब्ध झालेली नाही. इतर जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या ३० गटांमध्ये बांधकामासाठी ई-निविदा द्वारे सन २०१६-१७ मध्ये कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(४) एकूण ४३ गटांपैकी केवळ जालना जिल्ह्यातील जागा उपलब्ध असलेल्या ७ गटांमधील बांधकामे सन २०१४-१५ मध्ये सुरु करण्यात आली. उर्वरित बांधकामे अंदाजपत्रकातील मोठ्या तफावतीमुळे सुरु करता आली नाहीत.

त्यामुळे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१६-१७ मध्ये केंद्र शासनाकडे सुधारित किंमतीचा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करण्यात आला होता.

या अनुषंगाने केंद्र शासनाने सुरु न झालेल्या ३६ गटातील बांधकामांना सुधारीत अंदाजपत्रकानुसार रु.९१.४४ कोटी निधी सन २०१६-१७ मध्ये मंजूर केला आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठांतर्गत नवीन ६३ महाविद्यालये निर्माण करण्याचा प्रस्ताव

(३१) ५६४१८ (२२-०८-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठांतर्गत नवीन ६३ महाविद्यालये निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यात एकूण किती नवीन महाविद्यालये निर्माण होणार व त्यात कला, विज्ञान, वाणिज्य व तंत्रज्ञान व महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय निर्माण करण्याबाबतचा प्रस्तावात समावेश आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने आराखडा तयार केला आहे काय व त्याचे स्वरूप काय आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१), (२), (३) व (४) मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रासाठी विद्यापीठाकडून शासनास शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी पारंपारिक व विधी विद्याशाखांसाठी एकूण १२० प्रस्ताव प्राप्त झालेले होते. त्यापैकी २४ प्रस्तावांना शासनाने दि.०५.०८.२०१६ च्या आदेशान्वये मान्यता दिलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती कामांबाबत

(३२) ५६८४९ (१०-०८-२०१६). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाई संदर्भात विधन विहीर, नवीन नळ पाणी पुरवठा योजना, विहीरीतील गाळ काढणे तसेच जुन्या नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदि कामांबाबत मा. पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांनी दिनांक २७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास घेतलेल्या आढावा बैठकीत अनेक ग्रामपंचायतीनी कोणतीच कामे सुरु न केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी दिरंगाई करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, कारवाईची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०५-१०-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी "जनता" या साप्ताहिकातून
केलेले लिखाण अप्रकाशित असल्याबाबत**

(३३) ५७४३५ (२३-०८-२०१६). श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० ते १९५५ या काळात प्रकाशित झालेल्या "जनता" साप्ताहिकामधील लेखन अद्याप प्रकाशित करण्यात आले नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, "जनता" या साप्ताहिकातील लिखाण लवकरात लवकर प्रकाशित व्हावे म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, त्याबाबतची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) :(१) होय.

(२) "जनता" साप्ताहिकामधील प्रकाशित झालेले लिखाणाचे दस्तऐवज मिळविण्याचा प्रयत्न समितीद्वारे चालू आहे. उपलब्ध झाल्यास प्रकाशित करता येऊ शकेल.

(३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीकडे मूळ दस्तऐवज उपलब्ध नसल्यामुळे प्रकाशित करता आले नाही.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना आड मार्गाने दिल्या जाणाऱ्या कमिशनवर अंकूश ठेवण्याबाबत

(३४) ५७९६६ (२२-०८-२०१६). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना गैर मार्गाने दिल्या जाणाऱ्या कमिशनवर अंकूश ठेवण्यासाठी मेडीकल कौन्सिल ऑफ इंडीयाला कोणताही अधिकार नाही तसेच कायदयातही तशी तरतूद नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी "हेल्थ केअर रेग्युलेटरी अथॉरिटी" सारख्या यंत्रणेची गरज आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वैद्यकीय सेवांवर लक्ष नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१८-१०-२०१६) :(१) हे खरे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना गैर मार्गाने दिल्या जाणाऱ्या कमिशन संदर्भात तक्रार या परिषदेकडे प्राप्त झाल्यास अशा वैद्यकीय

व्यवसायीविरुद्ध (आचारसंहिता) इंडियन मेडीकल कौन्सिल (प्रोफेशनल कन्डक्ट एटीकेटी अॅन्ड इथिक्स) रेग्युलेशन २००२ मधील प्रकरण ६ मधील अनु.क्र.६.४ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ चे कलम २२ अन्वये शिक्षा करण्याची तरतूद आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सध्या अस्तित्वात असलेले कायदे व कार्यरत यंत्रणा ही सक्षम आहे.

(४) प्रश्न उद्भाषित नाही.

**मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेल्या अद्यापकांची निधी अभावी
नोकरी धोक्यात आली असल्याबाबत**

(३५) ५८१०० (२२-०८-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) :
सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विद्यापीठात गत ६ वर्षे कार्यरत असलेल्या सुमारे ४० अद्यापकांची निधी अभावी नोकरी धोक्यात आली असल्याचे दिनांक १९ मे, २०१६ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यापीठ अनुदान आयोगाने ११ व्या पंचवार्षिक योजनेतर्गत या पदांना मान्यता दिली असून, या पदावरील अद्यापकांचे वेतन यूजीसीकडून अदा करण्यात येत होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास अनेक अद्यापकांना विद्यापीठाकडून सेवा समाप्तीचे पत्र आल्याने विद्यापीठ वर्तुळात नाराजी पसरली असून, याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे नाही.

i) विद्यापीठ अनुदान आयोगाने ११ व्या पंचवार्षिक योजनेतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागातील सहाय्यक प्राध्यापक-२४ पदे व सहयोगी प्राध्यापक-५ पदे अशी एकूण २९ पदे मंजूर केलेली आहेत.

ii) विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूर केलेल्या २९ शिक्षकांची पदे भरण्यासाठी मुंबई विद्यापीठाने डिसेंबर, २०१० मध्ये जाहीरात दिली होती. पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करून १४ शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली होती. त्यापैकी १३ शिक्षक रुजू झाले.

iii) सदर पदांना विद्यापीठ अनुदान आयोगाने रु.५,४६,८०,०००/- मंजूर केलेले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेल्या आर्थिक दायित्वाचा कालावधी दिनांक ३१ मार्च, २०१२ रोजी संपुष्टात आला.

iv) ११ व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ दिनांक ३१ मार्च, २०१२ रोजी संपुष्टात आल्यानंतर उपरोक्त १३ पैकी ९ शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आणून विभागप्रमुखांनी विनंती केल्यानुसार उर्वरित ४ शिक्षकांच्या सेवा दिनांक ३१ मार्च, २०१२ नंतर एक-एक वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात सुरु ठेवण्यात आल्या.

v) शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये उर्वरित चारही शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपातील सेवा समाप्त करण्यात आल्या. मात्र त्यापैकी २ शिक्षकांच्या नेमणूका विभाग प्रमुखांच्या विनंतीनुसार २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्या आहेत. उर्वरित २ शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे व सदर दोन्ही शिक्षक सदयःस्थितीत विद्यापीठाच्या सेवेत नाहीत.

(४) प्रश्न उद्भाषित नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभारामुळे नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हि उत्तीर्ण असतानाही अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आल्याबाबत

(३६) ५८५११ (२२-०८-२०१६). श्री.रूपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभारामुळे नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला ९० टक्के गुण मिळून ती सर्व विषयात पास झाली असतानाही गुणपत्रिकेवर अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच परीक्षेपूर्वीच कु.अनुजा अरगडेच्या परीक्षा प्रवेशपत्रावर विषयांच्या सूचीत संस्कृतऐवजी हिंदी हा विषय दाखवण्यात आला असल्याने शिक्षण मंडळाची ही चूक दुरुस्त करण्यासाठी सेंट अगस्टीन शाळेने दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी तातडीने पत्रव्यवहार केला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित गैर प्रकारास जबाबदार असणाऱ्या श्री. जगताप, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व इतर संबंधित कर्मचारी यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे तसेच शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) होय

(२) होय

(३) प्रस्तुत चूक तांत्रिक स्वरूपामुळे झाली होती व ती निदर्शनास येताच विहित कालमर्यादेत दुरुस्त करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भाषित नाही.

पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील पाणी टंचाई बाबत.

(३७) ५८५७० (१०-०८-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुका पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत टँकर मुक्त असल्याबाबतची घोषणा प्रशासनाने १० वर्षापूर्वी केलेली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास राक्षी, कणेरी पैकी दळवेवाडी, कनेरीपैकी पवारवाडी, सातावेपैकी शिंदेवाडी, वाघवेपैकी जाधववाडी, वाघवेपैकी सुर्वेवाडी या ठिकाणी चालू वर्षी अत्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास सदर ठिकाणी ग्रामस्थांनी खाजगी पिण्याच्या पाण्याची टँकर व्यवस्था करून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास पूर्ण तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांचे / वाड्यांचे पुनः सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने आहे आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास सदर गावातील / वाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर (०५-१०-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) अंशतः खरे आहे. यापैकी काही गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती.
- (३) हे खरे नाही.
- (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई विद्यापीठातील मान्यताप्राप्त कर्मचार्यांची पदे वाढविण्याबाबत

(३८) ५८८५८ (२२-०८-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठांतर्गत सुमारे ७४० महाविद्यालये आणि साडे सात लाखांहून अधिक विद्यार्थी तसेच वर्षागणिक हा विस्तार वाढत असतानाही विद्यापीठात सरकारमान्य फक्त १३ हजार पदे असल्याची बाब माहे जून, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू सरकारमान्य पदांची संख्या सद्यस्थितीत अपूरी पडत असल्याने पदांची संख्या वाढविण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१८-१०-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत सद्यःस्थितीत एकूण ७७७ महाविद्यालये संलग्न आहेत व एकूण विद्यार्थी संख्या साडेसात लाखांहून अधिक असून विद्यापीठात १३१९ शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत.

- (२) वित्त विभागाच्या दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या शिक्षकेतर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्व अकृषि विद्यापीठांची माहिती संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र, राज्य, पुणे यांचेकडून शासनाच्या दिनांक १ ऑगस्ट, २०१६ च्या पत्रान्वये मागविण्यात आलेली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर जिल्ह्यातील देवलापार ता.रामटेक या आदिवासी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याबाबत

(३९) ५८८९५ (२२-०८-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर जिल्ह्यातील देवलापार ता.रामटेक या आदिवासी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधीनी माहे नोव्हेंबर, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्यासुमारास मा.उच्च शिक्षण मंत्री, यांना दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ८२ व ८३ अन्वये नविन महाविद्यालय / विद्याशाखा / विषय / अभ्यासक्रम / अतिरीक्त तुकड्या यांना मान्यता देण्याची कार्यपद्धती विहित केली असून, त्यानुसार प्राप्त प्रस्तावांना मान्यता दिली जाते. नागपूर जिल्ह्यातील देवलापार, ता.रामटेक या स्थानासाठीचा कोणताही प्रस्ताव उपरोक्त कार्यपद्धतीनुसार शासनास प्राप्त झाला नसल्याने त्यास मान्यता देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के प्रवेशित बालकांच्या शैक्षणिक शुल्कात झालेली वाढ

(४०) ५९२९७ (२२-०८-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के प्रवेशित बालकांच्या शैक्षणिक शुल्कात गेल्या वर्षीच्या पेक्षा यावर्षी रुपये ३ हजार ८५५ इतकी वाढ झाली असल्याचे माहे जून २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच त्याचा तपशील काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के प्रवेशित बालकांच्या शैक्षणिक, शुल्कात दिनांक ३० मे २०१६ च्या शासन निर्णयानुसार शासनाने वाढ केलेली आहे.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**खेड तालुक्यात (जि.पुणे) काम करून शिकणाऱ्या मुलांकरिता
रात्र शाळेची सुविधा उपलब्ध नसल्याबाबत**

(४१) ५९३८७ (२२-०८-२०१६). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खेड तालुक्यात (जि.पुणे) काम करून शिकणाऱ्या मुलांकरिता रात्र शाळेची सुविधा उपलब्ध नसल्याने शेकडो मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे माहे मे २०१६ वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, मु.पो. राजगुरुनगर ता.खेड, जि.पुणे या संस्थेने कला आणि वाणिज्य शाखेत रात्र महाविद्यालय सुरु करणेबाबतचा प्रस्ताव बृहत आराखड्यातील संदर्भाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत मान्यतेकरीता शासनाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रस्तावास मान्यता मिळणेकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांस दिनांक ३१ मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रस्तावास मान्यता देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,

(५) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) : (१) व (२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ करीता विद्यापीठाच्या बृहत आराखड्यानुसार रात्र महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

(३) होय.

(४) व (५) विद्यापीठाने शासनास सादर केलेला प्रस्ताव शासन निर्णय दि.२.९.२०१३ अन्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करित नसल्याने विद्यापीठ अधिनियमातील कालमर्यादा विचारात घेऊन नामंजूर करण्यात आलेला आहे.

**विक्री आणि उत्पादित सर्व वस्तूवर मराठी भाषेचा वापर होण्यासाठी
दंडाची आणि शिक्षेची तरतूद करण्याविषयी**

(४२) ६०१६२ (२२-०८-२०१६). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मराठी भाषा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विक्री आणि उत्पादित होणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये मराठी भाषा वापरण्याची, वाचण्याची, टंकलिखित करण्याची सोय असल्याच्या सूचना शासन परित्रक क्रमांक - 'कपासू-२०१४/ प्र.क्र.९४/ भाषा-२' नुसार देण्यात आल्या आहेत; मात्र विक्रीला असलेल्या औषधांवरील वेष्टनांची माहिती, तसेच भ्रमणध्वनी संच, शीतपेये, अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने यांची माहिती मराठी सोडून इंग्रजी अथवा

अन्य भाषांत देण्यात येते, या उत्पादनांचे माहितीपत्रकही मराठीत नसते, त्यामुळे राज्यभाषा मराठीची गळचेपी होत आहे. पर्यायाने सदर परित्रकाची अंमलबजावणी कठोरपणे होण्यासाठी शिक्षा व दंड पद्धतीचा अवलंब करण्याची रास्त मागणी हिंदु जनजागृती समितीने दिनांक २२ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास निवेदनाव्दारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२६-०९-२०१६) : (१) होय.

(२) विद्यमान राजभाषा अधिनियम, १९६४ व त्याअंतर्गत नियम यामध्ये दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली नाही. तथापी मराठीचा प्रभावी वापर करण्याकरिता विद्यमान अधिनियमांतर्गत सुधारीत नियम करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.द्वितीय वर्षाची

परीक्षा प्रश्नपत्रीका नसल्याने दिड तास उशिरा सुरु करण्यात आल्याबाबत

(४३) ६०४४४ (२२-०८-२०१६). श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.द्वितीय वर्षाच्या परीक्षेची प्रश्नपत्रीका नसल्याने दिड तास उशिरा सुरु करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय, व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) : (१) हे खरे नाही. विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रीका परीक्षा सुरु होण्यापूर्वी तीन ते चार दिवस आगोदर पोहोच केल्या असल्या कारणाने दीड तास उशिराने परीक्षा सुरु करण्यात आली हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात गत १० वर्षांपासून महाविद्यालयांना मान्यता धोरण बंद केल्यामुळे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत

(४४) ६०७०१ (२२-०८-२०१६). श्री.राहूल कुल (दौंड) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने गत १० वर्षांपासून उच्च शिक्षण महाविद्यालयाना दिली जाणारी अनुदानित महाविद्यालयाची मान्यता देण्याचे धोरण बंद केले आहे, हे खरे आहे का,

(२) असल्यास,सदर धोरण बंद केल्याने ग्रामीण भागात नवीन महाविद्यालये सुरु न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये याकरिता अश्या अनुदानित महाविद्यालयांना मान्यता देणेबाबत शासनाचे काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१), (२), (३) व (४) होय, शासनाने शैक्षणिक वर्ष २००१-०२ पासून कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याचे धोरण अवलंबिलेले आहे व त्यानुसार सध्या मान्यता दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच, सध्याच्या कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्याच्या धोरणामध्ये बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधिर्न नाही.

राज्यातील विनाअनुदानित मराठी शाळांना अनुदान देण्यासाठी राज्य शासन राज्यात "गुजरात पॅटर्न" राबविणार असल्याबाबत

(४५) ६०८७८ (२२-०८-२०१६). श्री.नारायण पाटील (करमाळा), श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विनाअनुदानित मराठी शाळांना अनुदान देण्यासाठी शासन राज्यात "गुजरात पॅटर्न" राबविणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, "गुजरात पॅटर्न"चे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे काय, असल्यास त्याची अमलबजावणी सुरु झाली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे.?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

पटावरुन गायब झालेली मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहे की नाही याची पडताळणी करण्याबाबत

(४६) ६१७९० (२२-०८-२०१६). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यू डायस या संस्थेने केलेल्या पाहणीत राज्यातील ३ लाख ८७ हजार ५९६ विद्यार्थी

पटावरून गायब असल्याचे, माहे जून, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पटावरून गायब झालेली मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत की नाही याची पडताळणी करण्याची सूचना व त्या बाबतचा अहवाल शिक्षण परिषदेच्या सहसंचालकांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२०-१०-२०१६) :(१) होय अंशतः खरे आहे.

(२) व (३) होय

गळती झालेली मुले शिक्षणाच्या प्रवाहात आहेत किंवा कसे. याची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हा /महानगरपालिका स्तरावर उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हास्तरीय गळती अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीस जिल्हानिहाय गळती झालेल्या मुलांची माहिती सादर करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी नसल्यामुळे प्राध्यापकांना

६-६ महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याबाबत

(४७) ६१८०४ (२२-०८-२०१६). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयात १ लाख ५३ हजार ८६७ जागा असून, सुमारे ४२ टक्के जागा सन. २०१५-१६ या वर्षात रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे काय,

(२) असल्यास, अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी नसल्यामुळे प्राध्यापकांना ६-६ महिन्यांचे वेतन मिळाले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याप्रकणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच तांत्रिक शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाने काही नविन धोरणाची आणखी केली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-१०-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उद्योजकता कडून कमी मागणी होत असल्याने राज्यातील काही अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश न घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये कमी प्रमाणात महसून जमा होत असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा काही प्रमाणात वेतनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे खरे आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रात निर्माण झालेली बेरोजगारी कमी होऊन या विद्याशाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला लागण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र या योजनेतर्गत नवीन उद्योग उभारणीसाठी उद्योग जगतास आवाहन करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात भारतरत्न इंदिरा गांधी परिक्षा केंद्रात विधी अभ्यासक्रमासाठी मूळ ओळखपत्र सोबत नसल्याने विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले असल्यागागत

(४८) ६२३७० (२२-०८-२०१६). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यात भारतरत्न इंदिरा गांधी परिक्षा केंद्रात विधी अभ्यासक्रमासाठी अनिवार्य प्रवेश परिक्षेत हॉल तिकीट असूनही मूळ ओळखपत्र सोबत नसल्याच्या कारणावरून अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले हे, खरे आहे काय,
- (२) असल्यास, वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१७-१०-२०१६) :(१) हे अशंत: खरे आहे.

दिनांक १८ जून, २०१६ रोजी ५ वर्षीय व दिनांक १९.०६.२०१६ रोजी ३ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरींग कॉलेज, सोलापूर येथे सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी उपस्थित राहताना कोणता पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. याबाबतच्या स्पस्ट सूचना परीक्षार्थींना हॉल तिकीटवर दिलेल्या होत्या. त्यानुसार ज्या परीक्षार्थींनी हॉल तिकीटसोबत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत नमूद केलेल्या नियमावलीप्रमाणे विविध पर्यायांपैकी एकही पुरावा सादर केला नाही. त्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

सुंदरराव सोळंखे महाविद्यालय, माजलगांव येथे विद्यार्थ्यांवर गैरहजर दाखवून अन्याय केले बाबत

(४९) ६४०१८ (२२-०८-२०१६). श्री.आर. टी. देशमुख (माजलगांव) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सुंदरराव सोळंखे महाविद्यालय, माजलगाव (जि.बीड) या संस्थेने माहे मार्च, २०१६ मध्ये

घेण्यात आलेल्या १२ वीच्या परिक्षा मध्ये परिक्षा दिलेल्या आठ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून त्यांच्यावर अन्याय केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या अन्यायकारक कृती प्रकरणी संबंधित महाविद्यालयावर शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२२-१०-२०११) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाण्यातील घाडेबंदर रोड परिसरातील जी कॉर्प या सेंटरवर विद्यार्थी गेले असता

त्यांना परिक्षा सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी प्रवेश दिला नसल्याबाबत

(५०) ६४३०९ (२२-०८-२०१६). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाण्यातील घाडेबंदर रोड परिसरातील जी कॉर्प या सेंटरवर दिनांक १९ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास लॉ सीईटी (Law C.E.T.) ची परिक्षा घेण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर सेंटरवर प्रवेश करण्यासाठी व प्रवेशपत्रात नमूद असलेली सर्व कागदपत्रे घेऊन विद्यार्थी गेले असता त्यांना परिक्षा सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी प्रवेश दिला नाही हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २० जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सीईटी आयुक्त, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग यांना लेखी निवेदन दिले आहे हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे (२२-०९-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

दिनांक १९.६.२०१६ रोजी ठाणे येथील एज्यू सर्ज ठाणे, एम.बी.सी. पार्क, साईनाथ नगर, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) या परिक्षा केंद्रावर ३ वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी ऑन लाईन पध्दतीने सीईटी परिक्षा घेण्यात आली. सदर परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना (Important Notification) प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वेळेपूर्वी परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबतच्या, तसेच ओळखीचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या. सदर केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सादर केल्या, काहींनी ई-आधार कार्ड सादर केली. अशा पुराव्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश नसल्याने, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात

वि.स. २२९ (३४)

आला. तसेच ही On line परिक्षा असल्याने ९.४५ नंतर Log in करता येणार नाही, हे माहिती असूनही ८ विद्यार्थी उशिरा आल्याने त्यांना परिक्षेला प्रवेश नाकारण्यात आला.

(३) अंशतः खरे आहे.

(४) प्रश्न उद्भावत नाही.

(५) प्रश्न उद्भावत नाही.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.